

23. ७. ८९ camp organized around the theme
Directions of rural development

वाल्मी व मराठवाडा शेती सहाय्य मंडळ

शिबीर - "ग्रामीण विकासाच्या दिशा"

दिनांक २३ जुलै, १९८९

- अैरंगाबाबा

"ग्रामीण विकासात स्त्रीयांचे स्थान"

- मुगाल गोरे.

आज देशातील सर्व धरातील स्त्रीया आपापल्या कुटुंबाच्या रहाट-
गाड्यात इतरथा अडकून पडल्या आहेत की बाढ्य समाजापुढे उमे असलेल्या प्रश्नांकडे
त्यांचे लक्ष्य नसते. मग विकासाचा विचार तर आणखीच दूर राहिला. लोकसंख्येचा
अधार हिस्सा असलेल्या स्त्रीवगाला कौटुंबिक जोखांचालून मुक्त केल्या शिवाय
विकासातील तिचे स्थान नगण्यच राहणार आहे.

विकास म्हणजे फक्त आर्थिक विकास ही कल्पनाच मुळी बरोबर नाही.
देशातील प्रत्येक स्त्रीपुस्त्र नागरिकाचे कौटुंबिक स्वास्थ्य हे विकासाचे प्रमुख अऱ्डिष्ट
असले पाहिजे. कारण अस्वस्थ नागरिक हो विकासाचा आधार होऊच शकपार नाही.
यादृष्टीने स्वस्थ कौटुंबिक जीवनाचा आधार असलेल्या स्त्रीया सहभाग विकास
प्रश्नीयेत इच्छय नाही तर आवश्यक आहे.

आज भारतीय स्त्री म्हटली की कुटुंबामध्ये अनुत्पादक काम करणारी
एक विनवेतनाची श्रमिक समजली जाते. ग्रामीण भागात स्वयंपाकासाठी सरपण आणणे,
स्वयंपाक करणे, पाणी आपणे, मुलांचे संगोपन करणे आणि असे असे ही सर्व घरकामे झाल्या
वर घरातल्या पुस्त्र मंडरींचरोबर त्यांना शेतीच्या कामात मदत करणे ही स्त्रीयांची
खास कामे समजली जातात. शहरी स्त्री ही घरातली सर्व कामे करून नंतर उपनगरीय
ऐलेव्हीन प्रसंगी उभ्यानेच प्रवास करून पुस्त्रांचरोबर नोकरीदेखील करते, आणि एवढेही
करून या स्त्रीला "दसले आहे" असे म्हणण्याचा अधिकार नाही. गरीब वर्गांमध्ये पुस्त्र
वर्गात व्यसनाधिनता वाढल्यामुळे तर स्त्रीला घरकामे व घाडेर मोलमजूरी करून^{वा}
कुटुंबाचा आर्थिक डोलारा एकटीला सांभाळावा लागतो. समाजातील उत्पन्नाचा
तिचा वाटा किमान ५० टक्के असूनही तिला १० टक्केदेखील मोबदला मिळत नाही.
कमी खेतनाचे काम फक्त स्त्रीनेच करावयाचे अशीच आपल्या समाजाची धारणा आहे.
अशा या परंपरागत समझूतीचे मुळापासून उच्चाटन केल्याशिमाय स्त्रीच्या विकासाती

दिशेषतः ग्रामीण चिकासातील सहभागाची अपेक्षा व्यर्थ आहे. ज्या कौटुंबिक जबाबदा-या स्त्री एकदयाने पेलत असते त्या सर्व समाजधारणेवा आधार आहेत पाची मुख्यवर्गांनी लाणीव करून देणे आवश्यक आहे. म्हणून घरकामे ही तीची एकटीची जबाबदारी नमून पुरुषाने देखील त्यातील आपला वाटा उचलला पाहिजे. स्त्री ही केवळ घरकामाची आणि उपभोग्य वस्तु नव्हून ती माणूस आहे व व्यक्ती म्हणून मुख्यवर्गांनी जीवन जगण्याचा स्त्रीचा मौलिक अधिकार पुरुषाने मंजूर करावला हवा. आपल्या स्त्रीतंबंधीच्या घारिण्याधृदतेव्यां अंदारतव कल्पनांमुळे देखील समाजातील तिच्या कृत्याला अनेक वैका मर्यादा पडतात. स्त्रीकडे वळूळीने पाढणे हा जव़ु काढी आपला अधिकारप आहे असे पुरुषवर्ग मानतो. तामाजांने जर स्त्री-पुरुषांचे सहजात्या अभिसरप होणे तरच पुरुष कांच्या या दिकृत मनोदृग्गीला आडा बोल आणि विकास कार्यातील पुरुषाच्या वरोचरीने स्त्री निर्भयपणे, निरसंकीर्णपणे सहभागी होऊ शकेल.

कूटुंब नियोजन केल्यांनी विवाय स्त्रीच्या मार्यादावरचा कुटुंबाचा भार डलणा होणार नाही. आज अद्वानामुळे, परंपरेमुळे आणि ज्ञालेली संतती जगेलयाची खात्री नसल्यागुणे देखील ग्रामीण स्त्री कूटुंब नियोजनाचा विचार करण्याच्या अवस्थेत नाही. परिणामी वारंवार भोत्ताच्या लागण्यांया गडारिपक-वाढंतपणामुळे ती विलक्षण ग्रामीणीक व ग्रानंतिक कंठटांना तोँड देत आपले जीवन कंठित अरती. कूटुंब नियोजनाचा आवायप्रस्तोतेवावत स्त्रीपांचे प्रवोधनाच्चारे मत अंसुळून करून घेतले पाहिजे. त्याच्यामाने संतरी होणे म्हणजे निसर्गदृत वरदान किंवा शाप आहे या अद्वानमूळक विचारापासून तिला परावृत्त केले पाहिजे. हे केले तरच तिची कौटुंबिक तापातून मुक्तता होईल व ती विकास प्रक्रीयेत सहभागी होईल याहूळटीने स्त्री शिक्षणाचा मोद्या पायावर प्रसार झाला पाहिजे. शिक्षणामुळे आपल्या श्रमालाडी जास्त मोबदला मिळतो, हे स्त्रीला एकदा कल्जे तरच स्त्री शिक्षणाचा झपाद्याने प्रसार होईल. कूटुंबातील गृहिणी व माता म्हणून तिच्या वाद्याला घेणारे श्रम हे अनुत्पादक श्रम नाहीत, तामाजधारणेचे ते अविभाज्य अंग आहेत हे स्त्रीला शिक्षणाच्चारे उमजेल व तिच्यातला न्यूनगंड नाहीसा होईल. आज अगदी मध्यमवर्गीय स्त्रीदेखील या न्यूनगंडाची शिकार वनली आहे. दलित वर्गातील स्त्रीची परिस्थिती तर अधिकच दयनीय आहे. तिच्यात उच्चवर्गीय स्त्रीचा स्वाभाविक न्यूनगंड तर आहेह शिकाय जातीमुळे उत्पन्न होपा-या न्यूनगंडाची त्यात भर पडली आहे. अग्राल्यावरील अत्याचार निमूटपणे गाहन करीत ती आपले

असदाय लीपन जगत आहे.

ग्रामीण स्त्रीयांच्या या दरमुळी पाईर्हुमिवर विकास प्रक्रीयेत तिचा सहभाग होत्यायचा असेहे तर साजला ने स्त्रीजीवनार्थांची किमान राखली घारीची जवी वदारी स्वीकारली आहिले.

१] स्त्रीचा परकामातील फेंडाड्याचा तोचतोचणा व झारिहीक प्रग कमी करायका होत, घासाठी दिनासायात नडावदारे स्वारु पिण्याच्या पांगाची व्यवस्था करणे आवश्यक आहे, जेपेकलन तिच्या मुमा-दाढांच्या व अन्य शुद्धियांच्या आजारपणात आठा वेळ.

२] उत्तरपंचासेषी हतर लक्षणाची पैवाधी व्यवस्था करणे. उदा. सापुदाधित गोवर गेत, निर्दुर झाली शृंखली इ.

३] आप्याद्य लेलद्या झौचातयांची व्यवस्था [शुद्धिगणिक फिंडा सार्वर]

४] कामादर जातासुगांना सांभाळण्याताठी पाढणापरे व डे जेर लेन्टर्नची व्यवस्था. आज लहान शावंडांना सांभाळण्याताठी नोळा भावंडांना शिक्षण अध्यादिर मोहन घावे तागते. [propouṭe] पाढणाघरांमुळे देे Dropouts मध्ये प्रमाण पुढकळ रागी होईल. धरच्या मुलांचा तांभाळ दरण्याचा खार स्त्रीच्या डोग्यावर नसेल तरच ती आपले पाटेऱ्ये काम विर्दम्पणे कोरक्षातेने करु शकिल.

५] दाढंतपणाच्या सर्व अवस्थेत स्त्रीला नोकरीरील सफलती मिळाल्या पाहिजेत.

६] काँदुंविकु मालम-तेत हक्काचा समान वाटा स्त्रेता मिळणे यामुळे तिला आर्थिक स्थातंपाची हगी मिळून तिचा आत्मविरवात वाढेल व जवावदारीत्वीकारण्यात ती समर्थ वनेल.

७] कामधंदा, नोकरीत प्रशिक्षणाची खास तोये करणे यातंदर्भात स्वर्य-रोजगार करण्याचा स्त्रीयांच्या प्रश्नातंत्रंधीचा "श्रमशक्ति" हा अहवोल अत्यंत उपयुक्त आहे. राज्य जातनाने अशात-हेचा आयोग तेमुळे निश्चित स्वस्थात काय उपायोजना केली पाडिले हे जागून घेऊन त्याप्रमाणे कारवाई करावी.

८] सर्व पातळीवर राजकारणात, समाजकारणात स्त्रीने भाग घेण्याच्या दृष्टीने हल्लांबाहे तिला लायक बनविण्याताठी खास प्रशिक्षणाची व्यवस्था झाली पाहिजे. अशा व्यवस्थेशिवाय तिला पदे देऊ करणे म्हणजे आपल्या सोयीताठी होयवांची संख्या वाढविण्याताठी स्त्रीयांचा घापर केता जाण्याचा धोका आहे. याताठी राजकीय प्रकृतीया कार्यक्रम, नीति धोरण इ. वावत स्त्रीयांचा समज

वाढविष्ण्यासाठी त्यांपे प्रशिक्षण आवश्यक आहे. नोकरीतील किंवा लोकप्रतिनिधि पदासंदर्भी स्त्रीयांसाठी आरक्षित केलेल्या जागांचा कायदा केवळ उच्चवर्गीय, उच्चवर्गीय स्त्रीयांना मिळार नाही हेडी पाढवे लागेल.

१०] अंधःप्रदाव व स्त्रीप्रियता यात्रन प्रवोडनाव्दारे स्त्रीची मुक्तता करायला हवी.

११] श्रेतरमीनी किंवा घरे या मालमत्ता केवळ पुस्त्रांच्या नांपे नोंद न ठोता पती व पत्नी या दोघांच्या संपुक्त नांपे झाल्या पाहिजे.

१२] श्रेतरीपरोचर दुर्घोत्पोदन, कुबुटपातन, रेशीम उत्तादन यामाळव्या जोडधंगांचि किंवा स्त्रीयांना मिळाले पाहिजे. ऐपेक्षन कुंदघाच्या आर्किंग उत्पन्नात ती भर घालू शकेत.

१३] इकातिमळ वालविकास, प्रौढविष्णण इ. समाजोपाणी उपरपात काम करपा-या रुग्नी कर्मदा-घांना नीवन निर्पाहिला पुरंते खेतन मिळायला हवे.

वरील उपायांजना करण्यासाठी विकासाची सध्या दी दिसादेशील वद्वावी लागेल. तजामातील माझूस दा विकासाची पाश्या समजां गेला पाहिजे. सध्याच्या तोर्क्षण [To heavy] विकास योजनेत त्यासाठी आमूलाग्र फरक कराया याईत. असे झाले तरच वर सुप्रिलेल्या उपायपोजना शक्यतेच्या कोटीत उत्तरील व त्थीता विकास प्रवर्गित गंधार्गी होता येऊ काढी रथान प्राप्त होईल.